24th May, 2021

To,
The Manager – Listing Department
The BSE Limited,
PhirozeJeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001.

Reference: - Skyline Millars Limited BSE Code - 505650

Dear Sir,

Subject: Newspaper advertisement for Board Meeting.

Pursuant to provisions of Regulation 47(4) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisement in respect of Board meeting, scheduled to be held on Thursday, 27th May, 2021, published in the following Newspapers:

- 1. Business Standard, on 20th May, 2021 and
- 2. Tarun Bharat, on 20th May, 2021.

We request you to kindly take the same on record.

Yours truly,

For Skyline Millars Limited

Harshal Phathak

CFO

Encl.: as above

Sales Office: C/2, Skyline Welthspace, Gate No. 2, Skyline Oasis, Premier Road, Vidyavihar (w), Mumbai - 400 086. Tel.: (022) 2511 2194 / 95





Business Standard

Insight Out

To book your copy, call 022 4027 5432 or SMS reachbs to 57575 or email us at order@bsmail.in





www.business-standard.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of Venky's (India) Ltd, have been lost / misplaced and the holder(s) / purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s) Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will

proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation					
Folio No.		No. of		Certificate Nos.	
	Shareholder	Shares	From To	From To	
0014362	VISHNU CHOWDHARY	25	1152001-1152025	16196-16196	
		25	1152026-1152050	16197-16197	
		50	2696371-2696420	126740-126740	
		20	2696421-2696440	126741-126741	
		40	8920708-8920747	147538-147538	
TOTAL N	JMBER OF SHARES :	160			

Vishnu Chowdhary (Name of Shareholder) Venky's (India) Ltd - Regd. Office: S.No. 114 / A / 2, Venkateshwara House, Pune Sinhagad Road, Pune 411030, Maharashtra

SKYLINE MILLARS LIMITED

CIN: L63020MH1919PLC000640

Regd. Office: Chruchgate House, 4th Floor, 32-34, Veer Nariman Road, Fort, Mumbai 400 001. Website: www.skylinemillarsltd.com, Email: cs@millars.in Tel: +91 22 22047471

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 27th May, 2021 at 3.45 p.m., through Video Conference, inter-alia, to consider and approve the Audited Financial Results o the Company for the fourth quarter and year ended on 31st March, 2021.

The information contained in this notice is also available on the Company's website www.skylinemillarsitd.com and also on the website of the stock exchange viz., BSE Limited-www.bseindia.com.

For SKYLINE MILLARS LIMITED

Date : 20th May, 2021

DIN:01448536

बैंक ऑफ़ बड़ीदा

www.bankofbaroda.in

TENDER NOTICE

Bank of Baroda, Baroda Corporate Centre, Mumbai – 400051 invites sealed tender from reputed travel agents in Mumbai to empanel them for various business related travels in India & abroad, of its Executives/Officers positioned at its corporate office, Mumbai, on or before 03.00 P.M. on 09/06/2021.

For more details, please log in to our website www.bankofbaroda.in

Place: Mumbai Date: 20.05.2021

General Manager FM, COA, PD & RD

OMKARA OMKARA ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED Regd. Office: 9, M.P. Nagar, 1st Street, Kongu Nagar Extn, Tirupur 641607. Ph.0421222 Corporate Office: C/515, Kanakia Zillion, Junction of LBS Road and CST Road BKC Annexe, Near Equinox, Kurla (West), Mumbai 400070. Tel.: 022-26521804

POSSESSION NOTICE, APPENDIX-IV, (For immovable property) Rule 8 (1) Whereas, The Authorised Officer of the State Bank of India. under the Securitisation and

Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcemen Rules, 2002 issued demand notice dated 25.11.2014 calling upon the Borrower Fab Trade
Private Limited and Guarantors 1. Mr. Amit Mangladas Bavisi 2. Mrs. Felie Amit Bavisi to
repay the amount mentioned in the notices aggregating to Rs. 12,16,47,542.37.00 (Rupees
Twelve Crores Sixteen Lakhs Forty-Seven Thousand Five Hundred and Forty-Two and
Thirty-Seven Paise only) as on 20.11.2014 plus accrued interest/unrealized interest w.e.f.
21.11.2014 at the contractual rate(s) together with incidental expenses, costs, charges, etc. till the
date of nament within 67 days from the date of the ordine. late of payment within 60 days from the date of the notice.

The Financial Assets / Debts of the Borrower Company were acquired by Omkara Assets Reconstruction Pvt. Ltd., acting as trustee of Omkara PS 03/2020-21 Trust from State Bank of India vide Deed of Assignment registered on dated 10.06.2020. Pursuant to the said assignment of debt / financial assets by Omkara Assets Reconstruction Pvt. Ltd., acting as trustee of Omkara PS 03/2020-21 Trust and in terms of the deed of assignment, it has acquired all right, title and security interest in the loans along with underlying securities and security documents of **State Bank of India**, the Assignor / Original Secured lenders.

The Borrower & guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the

Borrower & guarantors and the public in general that the undersigned being the Authorized Officer of Omkara Assets Reconstruction Pvt. Ltd., acting as trustee of Omkara PS 03/2020-21 Trust has taken Possession of the property as described herein below in exercise of powers conferred upon him under sub-section (4) of Section 13 of the Act, read with rule 8 of the Security erest (Enforcement) rules, 2002 on this 18th the day of May of the year 2021.

The Borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with such property will be subject to the charge of the **Omkara Assets Reconstruction Pvt Ltd.**, acting as trustee of **Omkara PS 03/2020-21 Trust** for an amount of **Rs. 12,16,47,542.37.00 (Rupees Twelve Crores Sixteen Lakhs Forty-Seven Thousand Five** Hundred and Forty-Two and Thirty-Seven Paise only) as on 20.11.2014 plus accrued interest/ unrealized interest w.e.f. 21.11.2014 at the contractual rate(s) together with incidental expenses, osts, charges, etc.

he borrower's attention is invited to provisions of sub-Section 8 of Section 13 of the Act, in respec of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTIES

Office at The Landmark, Office No. 1011, Plot No 26A, Sector 7, Khargar, Navi Mumbai-410210 admeasuring 636 sg. feet carpet area Owned by Mrs. Felie Bavisi and Mr. Amit Bavisi Sd/- Authorised Office Omkara Assets Reconstruction Pvt Ltd



For any query Contact No.: 8554991818.

E-Tender Notice

Chandrapur Super Thermal Power Station MAHAGENCO, invites Proposals from reputed and experienced Companies to Participate in the Competitive bidding Process to following Tenders.

- Tender No. (Rfx No.) / Description / Estimated Cost in Rs. 3000018725 / Renovation of Fire Control Building, at CSTPS, Chandrapur. / Rs. 3946405.67 3000019105 / Work of re-establishment of Firefighting Spray Water System and DS System at BC-104 A/B From TP-4 to Crusher House at CHP-D, CSTPS. / Rs. 2806580/-
- 3000018965 / Providing Concrete Platform and Plinth Protection to the Shed of Major Store-B [210 MW], at CSTPS, Chandrapur. / Rs. 15532470/-
- 3000019113 / Work of Fabrication of HP Tube Bends during annual overhaul of Unit-8&9 and as and when required basis. / Rs. 2480031/-
- 3000018601 / Annual Work Contract for engaging Operators for operation of Vibratory Compactor & Loco Assistance at Coal Handling Plant-A&B, CSTPS. / Rs. 3582434.71
- 3000019092 / Providing Services of Machine operators for Undertaking Various Jobs in Workshop of 500MW Unit at CSTPS, Chandrapur as & when required basis. / Rs. 966625/-
- 3000019089 / Work of laying of Filter Beds Providing allied Material in Trenches along the Ash Disposal Line of Unit 3 to 7 & Nallah near C.P. 240 in ODP-II at CSTPS, Chandrapur. / Rs. 381083.50

above floated tender published in MAHAGENCO online Portal. For the detailed Tender document, interested bidders should visit SRM Website https://eprocurement.mahagenco.in for (Sr. No.1 to 7).

Chief Engineer (O&M) CSTPS, Chandrapur

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that Mr. Bhavesh Malshi Gala and Mr. Kunal Malshi Gala (collectively referred to as the "Owners") are negotiating with my clients for sale of a residential premises being Unit No. 3903 admeasuring approximately 1092 square feet equivalent to 101.45 square meters or thereabouts (hereinafter referred to as "the said Flat") on the 39th Floor in Wing B of the building known as "Lodha Allura" (hereinafter referred to as "said Building") situated at 'Lodha Park' constructed on all that piece and parcel of land bearing Cadastral Survey No. 464 of Lower Parel admeasuring 65,724.12 square meters or thereabouts situated at Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400 013 within the Mumbai Municipal Limits, within the Registration District of Mumbai together with 2(two) car parking slots bearing nos. P4-874 and P4-875 on the podium level 4 of the said Building ("the said Car parking spaces") and together with all their rights, title, interest and entitlements under the Agreement to Sell dated 3" May, 2013 executed inter-alia between the Owners and Jawala Real Estate Private Limited (now known as Magratech Developers Limited), and registered with the office of the as Macrotech Developers Limited) and registered with the office of the Sub-Registrar of Assurances under Serial No. BBE-4-2050 of 2013 (all collectively referred to as "the said Premises").

All persons having any claim and/or objection against or in respect of the said Premises or any part thereof by way of sale, transfer, assignment, exchange, easement, right, interest, share, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, lien, mortgage, charge, encumbrance, occupation, covenant, right of way, trust, gift, inheritance, bequest, maintenance, possession, agreement, lis-pendens, family arrangement/settlement, decree or order of any court of law or any concerned authority, partnership or otherwise howsoever and of whatsoever nature, are hereby requested to give notice thereof in writing, along with supporting documents, to the undersigned at **B-404**, 'F-Residences Ghatkopar', Tilak Nagar, Chembur-West, Mumbai- 400 089 and email id at snehali.karkera@sdassociates.in within 10 (ten) days from the date of publication hereof, failing which, the claim and/or objection, if any, of such person or persons will be considered to have been waived, released, relinquished and/or abandoned.

Ms. Snehali Karkera Place: Mumbai (Advocate & Solicitor) Date: 20/05/2021

MAHAVITARAN

E-TENDER NOTICE

E- tenders are invited from eligible contractors for the carrying out the following works under Baramati Zone.

e-Tender No.	Name Of Work	Estimated Amount Rs. In Lakh	Tender Cost Rs.	EMD Cash/D.D. Rs. In Lakh
CE/BMTZ/ T-05/2021-22	Full Turnkey Contract for Supply, Transport, Construction, Erection, Testing & Commissioning of Power evacuation work at 132 KV Kawathe Yaai (Shirur) Substation under Baramati Circle	481.24	5900/- (Including 18% GST)	2.406
CE/BMTZ/ T-06/2021-22	Full Turnkey Contract for Supply, Transport, Construction, Erection, Testing & Commissioning of Power evacuation work at 220KV Loni Devkar Substation under Baramati Circle	287.40	5900/- (Including 18% GST)	1.437

The details are available on MSEDCL web site http://works.mahadiscom.in/eTender/etender. The date of sale is from 22/05/2021 to 08/06/2021 & the last date of submission of bids is 09/06/2021.

Contact Person. Executive Engineer(Adm.), Baramati Zone. Mobile No. 7875768003. H.O.PRO No. 253 Chief Engineer, MSEDCL, BMTZ

केनरा बैंक Canara Bank 🕸

ैं सिंडिकेट Syndicate

DEMAND NOTICE TRAMBAK BRANCH

DEMAND NOTICE UNDER 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002 The below mentioned loan/credit facilities are duly secured by way of mortgage of the assets, more specifically described in the table below, by virtue of the relevant documents executed by you in our favour.

Since you had failed to discharge your liabilities as per the terms and conditions stipulated, the bank has classified the debt as NPA as mentioned in the table below. Hence we hereby issue this notice to all the borrowers/guarantors u/s 13(2) SARFAESI Act 2002, calling upon you to discharge the entire liability as mentioned in the table below with accrues and up-to-date interest and other expenses, within sixty days from the date of the notice, failing which we shall exercise all or any of the rights under section 13(4) of the subject Act. Further you are hereby restrained from dealing with any of the secured asset mentioned in the table below in any manner whatsoever, without our prior consent. This is without prejudice to any other rights available to us under the subject act and / or any other law in force Your attention is invited to provision of sub section (8) of Section 13 of SARFAESI Act 2002, in respect of time available, to redeem the secured assets.

_	demand notices had also been issue	eu to you by Speeu i	rost to your last known aud	iress available ill tile brailch record				
Sr. No		Loan account no.	Loan amount	Due Loan Amount as on 01-04-2021	Rate of interest Per annum	Mortgaged/Hypothecated assets item wise	Detailed description of the secured property with boundaries	Date of NPA
1.	Harish Chand Pandit Chavan; Lalit Narayan Jiremali	52877740000490	Rs.7,50,000/- (Seven Lakhs Fifty Thousand Only)	Rs. 7,52,140.81/- (Seven Lakhs Fifty Two Thousand One Hundred Forty And Eighty One Paise Only	10.9%	Mortgage	Flat No.9, CTS No.154, Trimbakeshwar, Nashik 422212.	30.03.2021
2.	Ghanshyam Raghunath Sonar; Laxmikant Madhukar Kannav	52877740000552	Rs.7,00,000/- (Seven Lakhs Only)	Rs.6,92,164.80/- (Six Lakhs Ninety Two Thousand One Hundred Sixty Four And Eighty Paisa Only)	10.9%	Mortgage	Flat No 03, Plot No 11, 1st Floor, Sharee Sankul Building, Gat No 292/5/1/P (Old Gat No. 292/5), Dobar Wadi, Niranjan Akhada Ring Road, Trimbakeshwar, Nashik 422212.	30.03.2021
3.	Bholanath Pandhrinat Shelar; Vikrant Bholanath Shelar	52877740000139	Rs.15,00,000/- (Fifteen Lakhs Only)	Rs.13,46,223.15/- (Thirteen Lakhs Forty Six Thousand Two Hundred Twenty Three And Fifteen Paisa Only)	9%	Mortgage	Plot No 25, Gut No.120, Trimbakeshwar, Nashik 422212.	30.03.2021
4.	Rahul Vijay Kunte; Mayur Sudhakar Dani; Mayur Sudhakar Dani	52879740000114	Rs.5,00,000/- (Five Lakhs Only)	Rs.1,02,990.28/- (One Lakh Two Thousand Nine Hundred Ninety And Twenty Eight Paisa Only)	9.85%	Mortgage	Flat No.G 01, B Wing, Lower Ground Floor, Trimbakeshwar, Nashik 422212.	30.03.2021
5.	Dhananjay Bhila Shinde; Prakash Gulabsing Pawar	52879730000083	Rs.5,65000/- (Five Lakhs Sixty Five Thousand Only)	Rs.4,43,985.74/- (Four Lakhs Forty Three Thousand Nine Hundred Eighty Five And Seventy Four Paisa Only)	9.65%	Mortgage	RH.No 4, Plot No 24, Gut No 292/3, Samarth Row Houses, Ring Road, Near Niranjan Akhada, Trimbakeshwar, Nashik 422212.	30.03.2021
6.	Dhananjay Bhila Shinde; Prakash Gulabsing Pawar	52879730000015	Rs.10,35000/- (Ten Lakhs Thirty Five Thousand Only)	Rs.7,80,347.85/- (Seven Lakhs Eighty Thousand Three Hundred Forty Seven And Eighty Five Paisa Only)	9.85%	Mortgage	RH No 4, Plot No 24, Gut No 292/3,Samarth Row Houses, Ring Road, Near Niranjan Akhada, Trimbakeshwar, Nashik 422212.	30.03.2021
7.	Umesh Sudhakar Deore; Nitin Givindarac Lohgaonkar	52877740000306	Rs.16,00,000/- (Sixteen Lakhs Only)	Rs.11,10,725.58/- (Eleven Lakhs Ten Thousand Seven Hundred Twenty Five And Fifty Eight Paisa Only)	11.15%	Mortgage	Plot No.29, S.No.299/2+302/A, Vill- Trimbakeshwar, Nashik 422212.	30.03.2021
8.	Mangesh Sharadrao Rajderkar; Vilas Gopal Pathak	52877730000137	Rs.11,50,000/- (Eleven Lakhs Fifty Thousand Only)	Rs.11,80,283.77/- (Eleven Lakhs Eighty Thousand Two Hundred Eighty Three And Seventy Seven Paisa Only)	10.9%	Mortgage	Flat No.6, Plot No.4, Survey No.177, Trimbakeshwar, Nashik 422212.	30.03.2021
9.	Gaurav Ishwar Aher; Dnyaneshwar Raghunath Sonar	52879730000053	Rs.20,00,000/- (Twenty Lakhs Only)	Rs.18,59,736.41/- (Eighteen Lakhs Fifty Nine Thousand Seven Hundred Thirty Six And Forty One Paisa Only)	9.85%	Mortgage	Plot No 4, Flat No.1, And Flat No.2, Vill- Trimbakeshwar, Nashik 422212.	30.03.2021

Date: 12/05/2021 **Authorised Officer** Place : Nashik Canara Bank

वरळीकरांना वाली कोण?

'तोक्ते'मुळे वादळात उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांकडे आमदारांचे दुर्लक्ष

▶ओम देशमुख ﴿

मंबई, दि. १९ : मुंबई शहरासह पुर्व आणि पश्चिम उपनगरांना परवाच्या तौके चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. शहरातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अनेक भागांमध्ये दरवर्षीप्रमाणे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असुन काही ठिकाणी

आदित्य ठाकरे आहेत कुठे?

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवलेल्या परमवीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब नंतर आदित्य ठाकरे मुंबईकरांमध्ये मिसळलेले फारसे दिसले अपवादात्मक एखादी बैठक किंवा कसलंतरी उद्घाटन या व्यतिरिक्त आदित्य ठाकरे कोरोनाकाळात वरळीकरांचे अश्रु पुसताना किंवा त्यांच्या सोडवण्यासाठी समस्या कुठेही अग्रेसर दिसले नाही ही वस्त्रस्थिती आहे.



आहे. आदित्य ठाकरे स्वतः प्रतिनिधीत्व करत असलेल्या वरळी मतदारसंघातील बीडीडी चाळीतील रहिवासी असलेल्या

संगिता खरात या ४५ वर्षीय महिलेचा झाड अंगावर पडून मृत्यू झाला आहे. मात्र उदासीन प्रशासन असो किंवा वरळीचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यापैकी कुणालाही मृत महिलेच्या कुटुंबियांकडे लक्ष द्यायला अद्यापही वेळ मिळालेला नाही. तसेच अशा प्रकारच्या अपघातानंतर पीडितांना देण्यात येणारा मदतनिधीही देण्यात आलेला नाही. तो कधी मिळेल याबाबत अद्याप कसलीही स्पष्टता करण्यात आलेली नाही.

आरोग्य स्विधांच्या बाबतीत मागे का ?

वरळीचे आमदार आदित्य ठाकरे हे सर्वसामान्यांच्या अडचणी समजुन घेण्याऐवजी ग्लॅमरस गोष्टींना अधिक महत्त्व देत असल्याचे वारंवार दिसुन आले. मुंबईत रात्री हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि तत्सम गोष्टी सुरु करण्यासाठी आग्रही असणारे पर्यटनमंत्री शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना मात्र ताडोबा अभयारण्यात पर्यटन करत सुट्ट्यांचा आनंद घेत होते अशी जोरदार चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. आपल्या मतदारसंघातील कोरोनास्थितीचा आणि कोरोनाच्या गांभीर्याचा जणु विसरच आदित्य ठाकरेंना पडला आहे की काय? असा सवाल मुंबईकरांच्या मनात येत होता. मुंबईत तौक्ते चक्रीवादळाने चांगलाच धुमाकुळ घातला, अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या नुकसानीचे आंकडे अद्यापही समोर येतच आहेत. मात्र अशा परिस्थितीत आपल्या वरळी मतदारसंघातील नागरिकांना धीर देऊन त्यांचे अश्रु पुसण्याऐवजी आदित्य ठाकरे कुठे गायब झालेत? असा सवाल सर्वसामान्य वरळीकर आत विचारु लागला आहे

'तोक्ते'च्या प्रभावाने मुंबईत ८१२ झाडे जमीनदोस्त

मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी): दिनांक आली होती. मुंबईत 'तोक्ते' वादळामूळे धडकलेल्या 'तोक्ते' चक्रीवादळाने प्रमाणात पर्यावरणाचीदेखील हानी केली आहे. या चक्रीवादळाचा मोठा प्रभाव मुंबई व उपनगरांमध्ये दिसून आला. मुंबई महापालिका क्षेत्रात वाऱ्याच्या वेगाने तब्बल ११४ किलोमीटर प्रतितासपेक्षा अधिक वेग गाठल्याचे दिसून आले. याच वेगवान वाऱ्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील ८१२ झाडे जमीनदोस्त झाली आहेत. यापैकी ५०४ झाडे ही खासगी क्षेत्रातील होती तर उर्वरित ३०८ झाडे ही सार्वजनिक परिसरातील होती. महापालिका क्षेत्रांमध्ये पडलेल्या ८१२ झाडांमध्ये प्रामुख्याने सोनमोहोर, गुलमोहोर, गुळभेंडी, रेन-टी, रॉयल पाम इत्यादी झाडांचा समावेश आहे. मुंबईत अतिरेकी स्वरूपात उभारले जात असलेले काँक्रीटचे जंगल पर्यावरणासह शहरवासीयांसाठी धोकादायक आहे. हा धोका कमी करण्यासाठी वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय आहे हे सर्वश्रुत आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात व्यापक स्तरावर प्रभावामुळे दिनांक ३ जून ते ६ जून,

१६ व १७ मे या दोन दिवसांत मूंबईत झालेल्या पर्यावरणाच्या या हानीवर शहरात प्राधान्याने वृक्षारोपण करणे मुंबईत जीवित-वित्तहानीसह खूप मोठ्या व ते करताना प्राधान्याने स्थानिक प्रजातींचीच झाडे लावणे गरजेचे असल्याची बाब यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. रविवार, दि. १६ ते १८ मे, २०२१ या साधारणपणे तीन दिवसांच्या कालावधीदरम्यान पडलेल्या ८१२ झाडांमध्ये २४९ झाडे ही शहर परिसरातील आहेत. तर २५६ झाडे ही पूर्व उपनगरातील असून, उर्वरित ३०७ झाडे ही पश्चिम उपनगरातील आहेत. यापैकी ५४५ झाडे ही दिनांक १६ व १७ मे, २०२१ रोजी पडली. तर २६७ झाडे ही दिनांक १८ मे, २०२१ रोजी पडली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ८१२ झाडे पडण्याव्यतिरिक्त वादळाच्या प्रभावामूळे एक हजार ४५४ झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटनादेखील सदर कालावधीदरम्यान घडल्या. यापैकी, ७९८ फांद्या या खासगी परिसरातील झाडांच्या होत्या. तर उर्वरित ६६६ फांद्या या सार्वजनिक परिसरातील होत्या.

गेल्यावर्षी 'निसर्ग' चक्रीवादळाच्या वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात २०२० या कालावधीदरम्यान ३२३ झाडे

पडली होती. त्यानंतर दिनांक ५ व ६ ऑगस्ट, २०२० या दोन दिवसांच्या कालावधीदरम्यानदेखील महापालिका क्षेत्रात वेगवान वाऱ्यामुळे ३५५ झाडे पडली होती.

मुंबई पालिकेविरोधात सदोष वृक्षवधाची याचिका दाखल करणार

भाजपची कठोर भूमिका 'तोक्ते' चक्रीवादळामुळे मुंबई शहरात दोन हजार ३६४ वृक्ष उन्मळून पडल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. वादळानंतर ४८ तास उलटूनही रस्त्यावर पडलेल्या वृक्षांच्या फांद्या हटविण्यात आलेल्या नाहीत. याबाबत विचारणा केली असता हे काम करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वृक्षछाटणीकरिता कंत्राटदाराच्या नियुक्तीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समिती समोर १८ मार्च, २०२१ पासून आजतागायत प्रलंबित असून याला जबाबदार कोण? असा सवाल करत येत्या आठवडाभरात वृक्ष प्राधिकरणामध्ये वृक्षछाटणीच्या प्रस्तावास वृक्षवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी बैठकीत तीव्र निषेध केला.

उच्च न्यायालयाकडे दाद लागेल, असा गंभीर इशारा बुधवारी पार पडलेल्या मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपच्या वतीने देण्यात आला. 'तोक्ते' चक्रीवादळाला सामोरे जाण्यासाठी पालिका प्रशासन सञ्ज असल्याचा केवळ देखावा करण्यात आला. 'तोक्ते' नैसर्गिक आपत्तीत पालिका प्रशासनाच्या मनुष्यबळाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. वादळानंतर ४८ तासांचा कालावधी लोटूनही रस्त्यावर पडलेल्या मोठ्या वृक्षांच्या फांद्या बाजूला करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे वाहतुकीला अडचण होत आहे. नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाताना उद्यान विभागाकडे पुरेशी साधनसामग्री उपलब्ध नाहीत. वृक्ष प्राधिकरणाने वेळीच वृक्षछाटणीसाठी कंत्राटदार नियुक्त केला असता तर मार्च-एप्रिल महिन्यांत मोठ्या प्रमाणात वृक्षछाटणी झाली असती. त्यामुळे भार हलका झाल्याने कितीतरी झाडे कोसळलीच नसती. मुंबईत झालेल्या वृक्षहानीला वृक्ष प्राधिकरण समितीचा अक्षम्य विलंब कारणीभूत आहे. मंजुरी देऊन प्रत्यक्ष वृक्षछाटणीस प्रारंभ पालिकेच्या या बेजबाबदार वर्तनाचा केला नाही तर मुंबई महापालिकेवर सदोष भाजपच्या सदस्यांनी स्थायी समितीच्या

घाटकोपरमध्ये 'ड्राईव्ह इन' लसीकरण केंद्र सुरू

आमदार पराग शाह यांच्या पुढाकाराला यश

मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी): कोरोनाला हद्दपार करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करणे हाच सर्वात मोठा उपाय आहे. वयोवृद्ध व दिव्यांग नागरिकांना लसीकरण केंद्रावरील दिरंगाईमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यासाठीच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना गाडीत बसून लस मिळण्याकरिता मोफत 'ड्राईव्ह इन कोविड' लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. घाटकोपर पूर्वमधील घाटकोपर पोलीस मैदान येथे बुधवार, दि. १९ मे, २०२१ रोजी सकाळी खासदार मनोज कोटक व घाटकोपर पूर्व विधानसभा आमदार पराग शाह यांच्या हस्ते लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. यासाठी आमदार पराग शाह यांच्या आमदार निधीमधून



पिण्याच्या पाण्याची सोय, मोबाईल टॉयलेट, वाहतूककोंडी न होण्यासाठी बॅरिकेड्स इ. प्रविण्यात आल्या. 'ड्राईव्ह इन' लसीकरणामध्ये

नागरिकांना ताटकळत थांबावे लागत नाही, ते स्वत:च्या गाडीतूनच संबंधित केंद्रावर येऊन खाली न उतरता गाडीतच त्यांना केंद्रावरील डॉक्टरांकडून लस दिली जाते. लसीकरणासाठी सर्वस्तरावर आमदारांमार्फत आवाहन केले गेले आहे. सदर मोहीम महानगरपालिकेच्या डॉक्टर/नर्सेस यांच्यासाठी विश्रांतीगृह, नियमान्सारच होणार असल्याचे

आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. 'ड्राईव्ह इन' लसीकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी खासदार मनोज कोटक, आमदार पराग शाह, नगरसेवक भालचंद्र शिरसाट, नगरसेविका बिंद् त्रिवेदी, जिल्हाध्यक्ष अशोक राय, मंडळ अध्यक्ष रवि पूज, प्रवीण छेडा, महामंत्री अजय बागल, देसाई, महिला घाटकोपर अध्यक्षा दीपालीताई शिरसाट, वॉर्ड अध्यक्ष दिलीप कॅप्टन स्वामिनाथन, लीलानी, स्रेश गोलतकर, विनायक कामत, महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी महेंद्र खंदाडे, प्रशांत शेट्टी, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष व भाजप वॉर्ड अध्यक्ष आदी मान्यवर, तसेच भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

'कोरोना' रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी): मुंबईत काल हजाराच्या खाली आलेली रुग्णसंख्या आज पुन्हा हजाराच्या पुढे गेली. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होण्याच्या आनंदात प्रशासन

आणि मुंबईकरांनी गाफील राहून कोरोनावाढीला पुन्हा एकदा आमंत्रण देऊ नये, हेच पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

मुंबईत शनिवारी १,४४७, रविवारी १,५४४, सोमवारी १,२४०, मंगळवारी ९५३, तर बुधवार, दि. १९ मे रोजी १,३५० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यामुळे मुंबईत बाधितांची एकूण संख्या ६,९२,२३९ झाली. पालिका प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार बुधवारी ४,५६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. ही संख्या सापडलेल्या रुग्णांपेक्षा तिपटीहन अधिक आहे. बरे झालेल्यांची एकूण संख्या ६,४६,१६३ झाली. बुधवारी ५७ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या १४,४०९ झाली.

नवाब मलिकांच्या असभ्य टीकेची दखल घ्या!

प्रसाद लाड यांची शरद पवारांकडे मागणी

(प्रतिनिधी): राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपच्या विविध नेत्यांवर केलेल्या असभ्य भाषेतील टीकेची दखल घ्यावी, अशा आशयाची मागणी भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिह्न नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मलिक यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या असभ्य टीकेबाबत योग्य ती दखल घेण्याची विनंतीही प्रसाद लाड यांनी शरद पवार यांना केली आहे.

शरद पवारांना लिहिलेल्या पत्रात प्रसाद लाड म्हणाले ''अत्यंत दःखी अंतः

मुंब इं, दि. १९ करणाने हे पत्र लिहित आहे. नवाब मलिक यांनी पातळी सोडून अत्यंत खालच्या भाषेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रातील एका प्रामाणिक नेत्याबद्दल आणि माजी मुख्यमंत्र्यांबद्दल त्यांनी अत्यंत चुकीचे शब्द वापरले आहेत. हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नसून अशाप्रकारची टीका सुरू राहिली तर भाजपच्या नेत्यांनाही 'आरेला कारे' करावे लागेल व जशास तसे उत्तर द्यावे लागेल. हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही. त्यामुळे आपण आपल्या या नेत्याच्या खालच्या स्तरावरील भाषेची दखल घेऊन योग्य ती समज द्याल, ही माझी अपेक्षा आणि खात्री आहे,''

पत्रात नमूद केले आहे. कार्यकर्ते आपल्या आणि राजकीय संस्कारात वाढले आहेत. तसेच संस्कार देवेंद्रजींनीदेखील माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना दिले आहेत आणि तेच संस्कार घेऊन आम्ही आमची राजकीय वाटचाल करत आहोत. आपण आपला स्तर आणि दर्जा राजकारणात घसरू द्यायचा नाही, कुणावर वैयक्तिक टीका करायची नाही, हे तुम्ही दोघे आपल्या कार्यकर्त्यांना शिकवत आला आहात. त्यातून राजकारणाचीही पातळी राखली जाते. मात्र, राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी व मंत्र्यांनी टीका करताना ही पातळी सोडली आहे,'' असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.

निल परबाचा मात्रमडळातून हकालपट्टा करा

परमवीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमळे राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. मात्र, आता त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे अनिल परब हे विरोधकांच्या रडारवर आले असून, भाजपनेते किरीट सोमय्या यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. '''लॉकडाऊन'च्या कालावधीमध्ये नियमांची पायमल्ली करत अनिल परब यांनी शेतजमिनीवर रिसॉर्टचे बांधकाम केले आहे. त्यामुळे त्यांची तातडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी,'' अशी मागणी किरीट सोमय्या यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत केली आहे.

पुढे सोमय्या म्हणाले की, ''अनिल परब यांनी 'लॉकडाऊन' काळात शेतजमिनीवर असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला घोटाळा उघड केला. ११ मे, २०२१ला

मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी): राज्यात आहे. ''अनिल परब यांच्यावर ताबडतोब फसवणूक करण्यासाठी मंत्रिपदाचा दरुपयोग आणि 'लॉकडाऊन'च्या नियमांना डावलून २०२०मध्ये तीन मजली रिसॉर्ट बांधल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. अनिल परब यांनी १९ जून, २०१९ रोजी पृण्यात राहणाऱ्या विवान साठे यांच्याकडून दापोली-मुरुड समुद्रकिनाऱ्यावर एक कोटीला ही जागा घेतली. खरेदीखत शेतजमीन म्हणून झाले, सगळी कागदपत्रं शेतजमीन म्हणून आहेत. पण, सातच दिवसांत अनिल परब यांनी २६ जून, २०१९ला ग्रामपंचायतीला पत्र लिहिलं. जागा अकृषिक असल्याचा दाखलादेखील जोडल्याचं म्हटलंय. पण, तो दाखला दाखवलेला नाही, तसेच दहा महिन्यांत रिसॉर्टचं बांधकाम पूर्ण केलं. १० मे रोजी रिसॉर्टचे बांधकाम करून फसवणूक केली,'' मी स्वतः दापोलीला रिसॉर्टवर जाऊन हा



अनिल परब यांनी बिनशेती जमिनीसाठीचा १ एप्रिल, २०१७ ते ३१ मार्च, २०२१ या काळासाठीचा चार वर्षांचा टॅक्स तलाठ्याकडे

झोपडीसाठी दिलेल्या परवानगीची मुदत उलट्टन गेल्यानंतर तीन मजली रिसॉर्टचे बांधकाम केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. ''२०१५-१६मध्ये या जागेवर कची झोपडी बांधण्याची परवानगी देण्यात आली होती. पण, त्यात १२ महिन्यांत ते बांधकाम करण्यासंदर्भात नमूद करण्यात आलं होतं. पण, त्यांनी ते केलं नाही. २०२०च्या सुरुवातीपर्यंत तिथे कोणतंही

बांधकाम नव्हतं. त्यामुळे अनिल परब यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा,'' असे किरीट सोमय्यांनी यावेळी सांगितलं.

दापोली-मुरुड समुद्रकिनाऱ्यावर अनिल परब यांनी केलेल्या जमीन व्यवहाराची कागदपत्रदेखील सोमय्या यांनी सादर केली असून, त्यातल्या तरतुदींनुसार अनिल परब यांनी घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे. तसेच, येत्या शुक्रवारी रत्नागिरीत जाऊन पोलीस तक्रार करणार अस्न, सोमवारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितली. राज्यपालांसोबतच्या भेटीत अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीदेखील करणार असल्याचे सोमय्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दगडी चाळ पुनविकासाला 'म्हाडा'ची परवानगी

असे प्रसाद लाड यांनी आपल्या

मुंबई, दि १९ (प्रतिनिधी): गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घडामोडींमुळे कायम चर्चेत असलेली भायखळा येथील दगडी चाळ लवकरच नव्या रूपात समोर येणार आहे. या चाळीतील दहा इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव विकासक आणि रहिवाशांनी म्हाडाला सादर केला असून, त्यानुसार 'म्हाडा'च्या मुंबई इमारत दरुस्ती व पुनर्रचना मंडळाने सदरील प्रकल्पाला मंजुरी दिली असून, येथे पूढील चार वर्षांत दगडी चाळीच्या जागेवर ४० मजल्यांचे दोन टॉवर उभे राहणार आहेत. दगडी चाळ भायखळा येथील बापूराव जगताप मार्गावर गेल्या १२५ वर्षांपासून उभी आहे. इथल्या इमारती या गवळी यांच्या मालकीच्या असून, या इमारतीच्याही हस्तांतराची प्रक्रिया

पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. या दहा इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया 'लिव्हस्टोन' या विकासकाकडून सुरू करण्यात आली आहे. या इमारती उपकरप्राप्त असल्याने रहिवासी आणि विकासकाने पुनर्विकासासाठी 'म्हाडा'कडे प्रस्ताव सादर केला आहे. त्याप्रमाणे मंडळाने हा प्रस्ताव स्वीकारला असून, मालक आणि रहिवाशांना कार्यादेश दिला आहे. अशी माहिती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली. ''हा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार असून पात्रतेच्या अटींची निश्चिती झाल्यानंतर काम सुरू करण्यासाठी ना हरकत पत्र देण्यात येईल,'' असेही घोसाळकर यांनी सांगितले.

Notice is hereby given that share certificate no 1 Distinctive Nos from 261 to 265 of Shree Swami Kruna Complex Phase 1 situated at Dhokali Kolshet Road Thane (W) 400607 in the name Mrs. Veena R Arabatti & Raghavendra Arabatti have been reported lost misplaced and an application has been made by her to the society for issues of duplicate share certificate.

The society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) notice days from the publications of this notice. If no claims / objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate

For & behalf of Shree Swami Krupa Complex Phase 1

(Hon . secretory) Date: 20 May 2021

'तोक्ते'चे बळी! 'पी-३०५'वरील १४ कर्मचाऱ्यांचे मृतदेह ताब्यात; १८४ जणांना वाचवण्यात यश मिळाले आहेत.

मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) : नुकत्याच मुंबईसह अनेक ठिकाणी धडकलेल्या 'तोक्ते' चक्रीवादळाचा मुंबईच्या समुद्रीभागातील 'बॉम्बे हाय' क्षेत्रातील तेलउद्योगांना मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे. वादळाच्या तडाख्यात सापडून 'पी-३०५' हा तराफ्याचा नांगर वाहवत गेला आणि तराफा भरकटला. त्यानंतर तराफा बुडल्याची माहिती समोर आली होती. दुर्घटनासदृश संदेश मिळाल्यानंतर नौदलातर्फे बचाव कार्याची मोहीम हाती घेण्यात आली. हाती घेण्यात आलेल्या बचावकार्यात बुधवार सकाळपर्यंत १८४ जणांना वाचवण्यात नौदलाला यश आले असून १४ कर्मचाऱ्यांचे मृतदेह मिळाले आहेत.

रविवार आणि सोमवार या दोन दिवसांत मुंबईजवळ अरबी समुद्रात 'तोक्ते' चक्रीवादळाने थैमान घातले होते. या चक्रीवादळाचा खूप मोठा फटका मुंबईच्या समुद्री भागातील 'बॉम्बे हाय' या तेल उत्खनन क्षेत्राला बसला



आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापड्न 'ओएनजीसी'च्या सेवेत असलेला 'पी-३०५' तराफा बुडाला. तराफा बुड्रन कर्मचारी बेपत्ता झाले होते. त्यापैकी अनेकांना वाचवण्यात यश आले असून, एकूण १४ कर्मचाऱ्यांचे मृतदेह नौदलाला शोधमोहिमेचे कमांडर आणि

नौदलाच्या पश्चिम कमांडचे प्रमुख एम. के. झा यांनी १४ मृतदेह सापडल्यांच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बुधवारी मृतदेह सापडलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. 'पी-३०५'वरील बेपत्ता लोकांविषयी कुठलीही अधिकृत माहिती न मिळाल्याचे नौदलातर्फे सांगण्यात आले.

'तोक्ते'च्या तडाख्यानंतर भारताला 'यास' चक्रीवादळाचा धोका

महाराष्ट्र व गुजरातमध्ये नुकत्याच हैदास घातलेल्या 'तोक्ते' चक्रीवादळाच्या हानीतून सावरण्यापूर्वीच भारताला आता आणखी एका वादळाचा धोका संभवतो आहे. हवामान विभागाकडून आणखी एका चक्रीवादळाचा धोका वर्तवण्यात आला असून अंदमान-निकोबार बेट, ओडिशा आणि पश्चिम बंगालला या चक्रीवादळाचा तडाखा बसू शकतो, अशी भीती हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २३-२४ मेदरम्यान 'यास' चक्रीवादळ बंगालच्या खाडीला धडकण्याची शक्यता आहे. या वेळेस चक्रीवादळाला 'यास' हे नाव ओमानकडून देण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागातील स्नीता देवी यांच्या म्हणण्यानुसार, येत्या आठवड्यात पूर्व-मध्य बंगाल खाडीत कमी दबावक्षेत्र तयार होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. हवामान विभाग स्थितीवर नजर ठेवून आहे. निम्न दबाव प्रणालीचा वेग वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

मच्छीमार व इतर पीडितांना तत्काळ मदत द्या!

खासदार मनोज कोटक यांची मागणी

मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) : झाले आहे. अशा वेळी परिस्थितीचे '''तोक्ते' वादळामुळे मच्छीमार तसेच गांभीर्य लक्षात घेऊन चक्रीवादळाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई व प्रभावित झालेल्या

आसपासच्या भागातील सामान्य नागरिकांचे हाल झाले आहेत. मुसळधार पाऊस पडत होता आणि वादळामुळे होणाऱ्या जोरदार नागरिकांचे वाऱ्यामूळे बरेच नुकसान झाले आहे.

'तोक्ते' चक्रीवादळामूळे मच्छीमार आणि इतर नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी,'' अशी मागणी भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

खासदार मनोज कोटक यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे की, ''एकीकडे सर्वसामान्य जनता कोरोना व 'लॉकडाऊन'ने त्रस्त आहे, तर दुसरीकडे वादळामुळे लोकांचे मच्छीमारांचे बरेच आर्थिक नुकसान

लोकांची नुकसानभरपाई सरकारने

करावी. सरकारने केवळ घोषणाच करू नये, तर लवकरच पीडितांना आर्थिक दिलासा द्यावा. दरम्यान,

समुद्रामध्ये वेगाने वाढणाऱ्या लाटांमुळे तेथील रहिवासी मच्छीमारांना खूप त्रास सहन करावा लागला. जोरदार वाऱ्यामूळे त्यांच्या बोटीदेखील वाहन गेल्या, घरे उडाली, भिंती कोसळल्या, त्याचप्रमाणें मुंबई व आसपासच्या परिसरात जोरदार वारा आणि पावसामूळे बरीच झाडे कोसळली, त्यामूळे वाहनांसह इतरही अनेक वस्तूंचे नुकसान झाले, अनेक द्कानदारांच्या द्कानांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समीर आले आहे.'

हरअः ₹ २२,६८,०००/-, ऑनलाईन निवेदा सादरीकरणाकरिता अंतिम दिनांक व वेळः

पश्चिम रेल्वे

फॅमिली मॉलचा विकास आणि

संबंधित कामाकरिता ई-निविदा

विभागः वाणिज्य **कायकाराः** वार. १०५५ ई**-निविदा सूचना क्र.**ः सीए११_फॅमिली_मॉल्

र जिल्हा है। जिल्हा ह

कालावधीकरिता फॅमिली मॉलचा विकास, देखभाल आणि परिचालन. **कामाची अंदाजित किंमतः**

₹११,३३,९८,२८६/-५ वर्षांकरिता (कर,इ.वगळता)

(१) संपूर्ण निविदा तपशील आणि कागदपत्रे आणि शुद्धीपत्रक (जर असल्यास) www.ireps.gov.in येथे पाहता आणि डाऊनूलोड करता येतील. (२) निविदेची केंमत आणि ईएमडी फक्त नेट बॅकिंग किंवा ई-पेमेन्ट SKYLINE MILLARS LIMITED

CIN: L63020MH1919PLC000640

Place: Thane

Regd. Office: Chruchgate House, 4th Floor, 32-34, Veer Nariman Road, Fort, Mumbai 400 001. Website: www.skylinemillarsltd.com, Email: cs@millars.in Tel: +91 22 22047471 NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the company will be held on Thursday, 27th May, 2021 at 3.45 p.m., through Video conference, inter-alia, to consider and approve the Audited Financial Results o

The information contained in this notice is also available on the Company' website www.skylinemillarsltd.com and also on the website of the stock exchange viz., BSE Limited-www.bseindia.com.

the Company for the fourth quarter and year ended on 31st March, 2021.

For SKYLINE MILLARS LIMITED

Date : 20th May, 2021 Place : Mumbai

Maulik Dave Whole-time Director DIN:01448536